

सन २०१६-२०१७ वर्षाकरिता आदिवासी
उपयोजनेच्या ५% निधी अनुसूचित
क्षेत्रातील जळगाव जिल्हा परिषदे अंतर्गत
चोपडा, यावल, रावेर पंचायत समितीमधील
ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक पेसाअ - २०१६/प्र.क्र. २८६(६)/ का. १७
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड
मंत्रालय, विस्तार इमारत, मुंबई - ४०००३२
दिनांक : १५/१०/२०१६

- वाचा :-**
१. आदिवासी विकास विभाग, शा. नि. क्र. पेसा-२०१५/प्रक्र. १९ /का-१७,
दि. २१.०४.२०१५
 २. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा, परिषद, जळगाव यांचे
क्र.जा.क्र./ग्रापंवि/पेसाकक्ष/५ टक्के अंबध निधी वितरण/सन २०१६-
१७/६७/२०१६, दि.२ जुलै, २०१६ चे पत्र.

शासन निर्णय :-

राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीना दरवर्षी आदिवासी उपयोजनेच्या नियतव्ययाच्या ५% निधी उपलब्ध करून देण्याच्या योजनेस (पेसा ग्रामपंचायतीना ५% थेट निधी योजना) संदर्भ क्र. १. वरील दिनांक २१.०४.२०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सन या आर्थिक वर्षामध्ये या योजनेसाठी रु. २६७,८८,५९,००० (अक्षरी रुपये दोनशे सडुसष्ट कोटी अठ्याऐंशी लाख एकोणसाठ हजार फक्त) इतका निधी अर्थसंकल्पीत करण्यात आला असून त्यापैकी ८०.००% रु. २१४,३०,८७,००० (अक्षरी रुपये दोनशे चौदा कोटी तीस लाख सत्याऐंशी हजार फक्त) इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (B.D.S.) वितरीत करण्यास उपलब्ध झालेला आहे.

२. सन २०१६-२०१७ या वर्षाकरिता राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील जळगाव जिल्हा परिषदेतर्गत चोपडा पंचायत समिती क्षेत्रातील १४ ग्रामपंचायतीमधील २१ गाव, यावल पंचायत समिती क्षेत्रातील ५ ग्रामपंचायतीमधील १४ गाव, रावेर पंचायत समिती क्षेत्रातील १५ ग्रामपंचायतीमधील २३ गावांना त्यांच्या ग्रामपंचायतीमधील एकूण ६४,४२५ इतक्या आदिवासी लोकसंख्येकरीता दरडोई रु. ६०६.६२/- याप्रमाणे रु. ३९०,८१,४९३.५०/- इतका निधी उपलब्ध होणार आहे.

३. या योजनेसाठी रु. २६७,८८,५९,००० (अक्षरी रुपये दोनशे सडुसष्ट कोटी अठ्याऐंशी लाख एकोणसाठ हजार फक्त) इतका निधी पैकी ८०.००% मर्यादेत रु. २१४,३०,८७,००० (अक्षरी रुपये दोनशे चौदा कोटी तीस लाख सत्याऐंशी हजार फक्त) इतका निधी वितरणाकरिता उपलब्ध असल्याने राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील जळगाव जिल्हा परिषदेतर्गत चोपडा पंचायत समिती क्षेत्रातील १४ ग्रामपंचायतीमधील २१ गाव,

यावल पंचायत समिती क्षेत्रातील ५ ग्रामपंचायतीमधील १४ गाव, रावेर पंचायत समिती क्षेत्रातील १५ ग्रामपंचायतीमधील २३ गावांना त्यांच्या ग्रामसभा कोष समितीच्या बँक खात्यामध्ये चोपडा, यावल, रावेर या पंचायत समितीमधील पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतीमधील एकूण ६४,४२५ इतक्या आदिवासी लोकसंख्येकरिता दरडोई रु. ४८५.२९७९/- या प्रमाणे रु. ३१२,६५,३१४.६८/- (रु. तीनकोटी बारा लाख पासष्ट हजार तीनशे चौदा अडुसष्ट पैसे फक्त) इतका निधी सोबत जोडलेल्या परिशिष्टामध्ये ग्रामपंचायतनिहाय नमूद केल्यानुसार RTGS प्रणालीद्वारे थेट निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदरचा निधी संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेने त्या अंतर्गत येणाऱ्या गाव/वस्ती/वाडी/पाडा यांच्या आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात खर्च करावा. परंतु सन २०१५-१६ च्या निधीमधून निवड केलेल्या कामांचा भौतिक व आर्थिक प्रगतीचा अहवाल pesafundmanagement.maharashtra.gov.in या वेबसाईटवर अपलोड केल्याशिवाय सन २०१६-१७ करिता उपलब्ध करून दिलेला सदरचा निधी खर्च करता येणार नाही. तसेच, उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र व बाबनिहाय खर्चाचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जळगाव यांचे मार्फत या विभागास सादर करावा.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१६१०१५१६५२४२६७२४ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरी साक्षांकित करून काढण्यास येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्रभाकर बा. गावडे)

उप सचिव, आदिवासी विकास

सहपत्र : परिशिष्ट

प्रत,

१. सचिव, ग्राम विकास व पंचायत राज, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, बांधकाम भवन, फोर्ट, मुंबई
२. आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक
३. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
४. विभागीय आयुक्त, नाशिक

५. जिल्हाधिकारी, जळगाव
६. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव
७. अप्पर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
८. उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. पं.) जिल्हा परिषद, जळगाव
९. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल,
१०. जिल्हा कोषागार अधिकारी, जिल्हा जळगाव
११. गट विकास अधिकारी, पंचायत समिती चोपडा, यावल, रावेर (त्यांनी या शासन निर्णयाची प्रत त्यांच्या कार्यक्षेत्रातील पेसा ग्रामपंचायतीचे सर्व संबधित सरपंच/ अध्यक्ष, ग्रामसभा कोष समिती यांना उपलब्ध करून द्यावी.)
१२. सचिव, आदिवासी विकास विभाग यांचे वरिष्ठ स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
१३. सर्व उपसचिव, आदिवासी विकास विभाग यांचे स्वीय, सहायक मंत्रालय, मुंबई-३२.
१४. लेखाधिकारी, रोख शाखा, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय मुंबई- ३२
१५. वित्त विभाग, मंत्रालय मुंबई, - ३२.
१६. कक्ष अधिकारी, का.-२, व का-६, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२.
१७. निवड नस्ती (का. १७)

S.N	ATC	PO	CEO ZP	BDO PS	GP	GP Population	GP ST Population	Fund to be allocated GP wise (Amount in Rs)	S.N	Village	Village Population	Village ST Population	Fund to be allocated Village Wise(Amount in Rs)	Bank Name	Branch Name	Bank Acc No	IFSC Code
1	Nashik	Yawal	Jalgaon	Chopda	Bidgaon (Non P)	1305	1305	633313.71	1	Kudyapani	1305	1305	633313.71	BANK OF MAHARASHTA	Chopda Branch	60211544285	MAHB00001590
2	Nashik	Yawal	Jalgaon	Chopda	Boranjanti	2364	2075	1006993.06	2	Boranjanti	2364	2075	1006993.06	BANK OF MAHARASHTA	Chopda Branch	60225705511	MAHB00001590
3	Nashik	Yawal	Jalgaon	Chopda	Devhari	3867	3834	1860632.00	3	Devhari	467	467	226634.10	BANK OF MAHARASHTA	Chopda Branch	60212305552	MAHB00001590
									4	Devozari	1773	1741	844903.58				
									5	Bornali	1627	1626	789094.32				
4	Nashik	Yawal	Jalgaon	Chopda	Ganpur (Non P)	831	652	316414.21	6	Marathe	831	652	316414.21	BANK OF MAHARASHTA	Chopda Branch	60212144480	MAHB00001590
5	Nashik	Yawal	Jalgaon	Chopda	karjane	1363	1340	650299.13	7	karjane	1363	1340	650299.13	BANK OF MAHARASHTA	Chopda Branch	60212306419	MAHB00001590
6	Nashik	Yawal	Jalgaon	Chopda	Krushnapur	1448	943	457635.88	8	Krushnapur	1448	943	457635.88	BANK OF MAHARASHTA	Chopda Branch	60210814436	MAHB00001590
7	Nashik	Yawal	Jalgaon	Chopda	Melane	2556	2529	1227318.29	9	Melane	2556	2529	1227318.29	BANK OF MAHARASHTA	Chopda Branch	60205852195	MAHB00001590
8	Nashik	Yawal	Jalgaon	Chopda	Moharad	3155	2402	1165685.46	10	Moharad	2590	1837	891492.17	BANK OF MAHARASHTA	Chopda Branch	60223864744	MAHB0001590
									11	Khandne	565	565	274193.29				
9	Nashik	Yawal	Jalgaon	Chopda	Morchida	866	865	419782.65	12	Morchida	866	865	419782.65	BANK OF MAHARASHTA	Chopda Branch	60212144515	MAHB00001590
10	Nashik	Yawal	Jalgaon	Chopda	Satrasen	3662	2907	1410760.88	13	Satrasen	3662	2907	1410760.88	BANK OF MAHARASHTA	Chopda Branch	60216363316	MAHB0001590
11	Nashik	Yawal	Jalgaon	Chopda	Umarti	3281	3113	1510732.24	14	Umarti	2576	2414	1171509.04	BANK OF MAHARASHTA	Chopda Branch	60211545018	MAHB00001590
									15	Amalwadi	705	699	339223.20				
12	Nashik	Yawal	Jalgaon	Chopda	Vaijapur	4017	3838	1862573.19	16	Vaijapur	1273	1104	535768.84	BANK OF MAHARASHTA	Chopda Branch	60211292258	MAHB00001590
									17	Shenpani	913	911	442106.35				
									18	Kharyapadav	1248	1241	602254.65				
									19	Mulyavtar	583	582	282443.35				
13	Nashik	Yawal	Jalgaon	Chopda	Vishnapur	1368	836	405709.01	20	Vishnapur	1368	836	405709.01	HDFC BANK	Chopda Branch	50100105068385	HDFC0003335
14	Nashik	Yawal	Jalgaon	Chopda	Viwade(Non P)	1903	1903	923521.83	21	Malapur	1903	1903	923521.83	BANK OF MAHARASHTA	Chopda Branch	60205670920	MAHB00001590
15	Nashik	Yawal	Jalgaon	Raver	Ahirwadi Non P	507	504	244590.12	22	Mohgan Bk	507	504	244590.12	BANK OF MAHARASHTA	Raver Branch	60215276480	MAHB0001468
16	Nashik	Yawal	Jalgaon	Raver	Ambhode Bk	1924	1512	733770.37	23	Ambhode Bk	1924	1512	733770.37	BANK OF MAHARASHTA	Raver Branch	60215122021	MAHB0001468
17	Nashik	Yawal	Jalgaon	Raver	Janori	1151	1123	544989.50	24	Janori	1151	1123	544989.50	BANK OF MAHARASHTA	Raver Branch	60214815506	MAHB0001468
18	Nashik	Yawal	Jalgaon	Raver	Jinsi	4370	2643	1282642.25	25	Jinsi	2108	871	422694.44	BANK OF MAHARASHTA	Raver Branch	60217660657	MAHB0001468
									26	Morwhal	1766	1649	800256.17				
									27	Gulabwadi	496	123	59691.64				
19	Nashik	Yawal	Jalgaon	Raver	Kusumbe Bk	2222	825	400370.74	28	Kusumbe Bk	2222	825	400370.74	BANK OF MAHARASHTA	Raver Branch	60218335740	MAHB0001468
20	Nashik	Yawal	Jalgaon	Raver	Kusumbe Kh	1718	840	407650.20	29	Kusumbe Kh	1718	840	407650.20	BANK OF MAHARASHTA	Raver Branch	60214776461	MAHB0001468
21	Nashik	Yawal	Jalgaon	Raver	Lohara	5507	3727	1808705.13	30	Lohara	4801	3035	1472879.01	BANK OF MAHARASHTA	Raver Branch	60214677132	MAHB00001468
									31	Chichati	553	539	261575.55				
									32	Juni Mohmandali	153	153	74250.57				
22	Nashik	Yawal	Jalgaon	Raver	Mohamandali	669	666	323208.38	33	Tidya	669	666	323208.38	BANK OF MAHARASHTA	Raver Branch	60218782074	MAHB0001468
23	Nashik	Yawal	Jalgaon	Raver	Mohamandali new	779	776	376591.14	34	Mohmandali	779	776	376591.14	BANK OF MAHARASHTA	Raver Branch	60218782074	MAHB00001468
24	Nashik	Yawal	Jalgaon	Raver	Mohmandali	913	897	435312.18	35	Andharmadi	913	897	435312.18	BANK OF MAHARASHTA	Raver Branch	60218782074	MAHB00001468
25	Nashik	Yawal	Jalgaon	Raver	Nimdya	3794	3784	1836367.10	36	Garbardi	709	709	344076.18	BANK OF MAHARASHTA	Raver Branch	60214301849	MAHB0001468
									37	Garkheda	1437	1435	696402.43				
									38	Pimarkhud	350	350	169854.25				
									39	Nimdya	1298	1290	626034.24				
26	Nashik	Yawal	Jalgaon	Raver	Padale Bk	1372	635	308164.14	40	Padale Bk	1372	635	308164.14	BANK OF MAHARASHTA	Raver Branch	60214287948	MAHB0001468
27	Nashik	Yawal	Jalgaon	Raver	Pal	7041	3553	1724263.30	41	Pal	7041	3553	1724263.30	BANK OF MAHARASHTA	Raver Branch	60215850276	MAHB0001468
28	Nashik	Yawal	Jalgaon	Raver	Pimpri	1170	700	339708.50	42	Pimpri	1170	700	339708.50	BANK OF MAHARASHTA	Raver Branch	60215091421	MAHB00001468
29	Nashik	Yawal	Jalgaon	Raver	Sahastrling	1483	893	433370.99	43	Sahastrling	621	602	292149.31	BANK OF MAHARASHTA	Raver Branch	60215122338	MAHB0001468
									44	Lalmati	862	291	141221.68				
30	Nashik	Yawal	Jalgaon	Yawal	Borkheda Khu	1807	1616	784241.34	45	Borkheda Khu	1807	1616	784241.34	CENTRL BANK OF INDIA	Yawal Branch	3459188636	CBIN0282396
31	Nashik	Yawal	Jalgaon	Yawal	Gadrya	2942	2875	1395231.35	46	Jamnya	966	965	468312.44	CENTRL BANK OF INDIA	Yawal Branch	3459187520	CBIN0282396
									47	Usmali	745	745	361546.91				
									48	Langda Ambha	357	310	150442.34				

S.N	ATC	PO	CEO ZP	BDO PS	GP	GP Population	GP ST Population	Fund to be allocated GP wise (Amount in Rs)	S.N	Village	Village Population	Village ST Population	Fund to be allocated Village Wise(Amount in Rs)	Bank Name	Branch Name	Bank Acc No	IFSC Code
									49	Gadrya	874	855	414929.67				
32	Nashik	Yawal	Jalgaon	Yawal	Malod	6489	5869	2848213.14	50	Ruikheda	554	550	266913.82	CENTRL BANK OF INDIA	Yawal Branch	3466495468	CBIN0282396
									51	Khalkot	286	266	129089.23				
									52	Manapuri	301	301	146074.66				
									53	Ambapani	818	818	396973.65				
									54	Malod	2717	2149	1042905.10				
									55	Vaghaziri	1625	1599	775991.28				
								56	Ichkheda	188	186	90265.40					
33	Nashik	Yawal	Jalgaon	Yawal	Mohrale	1249	1180	572651.48	57	Haripura	1249	1180	572651.48	CENTRL BANK OF INDIA	Yawal Branch	3545793984	CBIN0282396
34	Nashik	Yawal	Jalgaon	Yawal	Parsade Bk	1810	1265	613901.79	58	Parsade Bk	1810	1265	613901.79	CENTRL BANK OF INDIA	Yawal Branch	3459187938	CBIN0282396

Total GP	Total Village	Total GP Population	Total GP ST Population	GP ST Population In %	Amount
34	58	80903	64425	79.63 %	31265314.68